

4th January, 2021

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1, G - Block,
Bandra Kurla Complex,
Bandra East,
Mumbai 400 051
Scrip code: ACCELYA

Deputy General Manager, Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 Scrip code: 532268

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper notice regarding transfer of shares of Accelya Solutions India
Limited to Investor Education and Protection Fund Suspense Account

With respect to the subject matter, please find enclosed copies of the newspaper Notices in "Financial Express" and "Loksatta" published on 31st December, 2020.

This is for your information and record.

Thanking you,

For Accelya Solutions India Limited

Ninad Umranikar Company Secretary

Encl.: As above

सीओईपी येथील करोना केंद्र बंद

पुणे : शासकीय अभियांत्रिकी (सीओईपी) महाविद्यालयाच्या मैदानावरील मोठे करोना काळजी केंद्र बंद करण्यात येणार आहे. या केंद्रात येत्या शुक्रवारपासून (१ जानेवारी) नवे करोनाचे रुग्ण भरती करण्यात नाहीत. करोनावरील उपचारांसाठी रुग्णांना महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये भरती के ले

जाणार आहे. प्रादुर्भाव करोना वाढल्यानंतर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील खाटा कमी पडत होत्या. परिणामी सीओईपीच्या

accelya

ॲक्सेलिया सोल्युशन्स इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ॲक्सेलिया एनक्लेव, ६८५/२बी आणि २सी, १ला मजला,

शारदा आर्केड, सातारा रोड, पुणे ४११०३७

दूरध्वनी: +९१-२०-६६०८३७७७ फॅक्स: +९१-२०-२४२३१६३९

ईमेल : accelyaindia.investors@accelya.com संकेतस्थळ : https://w3.accelya.com

सीआयएन : L74140PN1986PLC041033

(कंपनीच्या समभागांच्या गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (IEPF)

निलंबन खात्याकडे हस्तांतरणासाठी)

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ च्या अनुषंगाने सदस्यांना सूचना देण्यात आली

असून, गुंतवणूकदार शिक्षण व सरंक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व

प्रस्ताव) नियम २०१, २०१६ च्या नियमासोबत वाचन केले गेले की आर्थिक वर्ष २०१३–१४

साठी जाहीर केलेला अंतरिम लाभांश, जो सात वर्षांच्या कालावधीसाठी दावे न केलेला राहिला,

आयईपीएफ मध्ये हस्तांतरणासाठी देय होईल. नियमानुसार ठरवलेल्या कार्यपध्दतीनुसार सलग

नियमांचे पालन करीत कंपनीने संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या कळवले आहे आणि

आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यास जबाबदार अशा समभागांची माहिती कंपनीच्या

वेबसाईटवर w3.accelva.com वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भागधारकांना वेबलिंक

https://ris.kfintech.com/services/IEPF/IEPFUnpaidQry.aspx?q=%2fYRi1%2bG2eff%3d

चा संदर्भ घ्या अशी विनंती केली आहे की विनाअनुदानित लाभांश आणि आयईपीएफमध्ये

संबंधति भागधारकांना २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या अंतरिम

लाभांश १४ मार्च, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी हक्क सांगण्याची विनंती केली जाते. आर्थिक वर्ष

आयईपीएफकडे समभाग हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष स्वरुपात समभाग असलेले

आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यास पात्र असतील अशा कंपनीचे

समभागधारक नोंदव शकतात अशा प्रकरणानंतर, कंपनी इप्लिकेट शेअर प्रमाणपत्रे डीमॅट

फॉर्ममध्ये रुपांतरित करण्यासाठी आणि आयईपीएफच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट

कारवाई डिपॉझिटरीज सूचित करेल. मूळ भागधारकांना नावावर नोंदणीकृत मूळ सामायिक

प्रमाणपत्र (स्वयंचलितपणे) रद्द होईल आणि आपोआप बोलण्यायोग्य समजले जाईल.

डिमटेरियलाईज्ड स्वरुपात समभाग असलेले संबंधित भागधारक नोंद्रवू शकतात की कंपनी

आयईपीएफच्या डिमॅट खात्याच्या बाजून समभागांच्या हस्तांतरणासाठी कॉर्पोरेट कारवाईद्वारे

संबंधित भागधारक पुढे नमुद करु शकतात की वरील लिंकवरील उपलब्ध केलेला तपशील विचारात घ्यावा आणि आयईपीएफला समभाग हस्तांतरित करण्याच्या हेतूने कंपनीने डुप्लिकेट

कृपया लक्षात घ्या की हक्क सांगितलेला लाभांश रक्कम आणि आयईपीएफकडे हस्तांतरित

शेअर्सच्या संदर्भात कोणताही दावा कंपनीविरुध्द खोटे ठरणार नाही. नियमांतील विहित

प्रक्रियेनंतर आयईपीएफ अधिकाऱ्यांकडून आयईपीएफकडे हस्तांतरित लामांश व संबंधित

वरील बाबीसंदर्भात कोणत्याही चौंकशीसाठी समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी कंपनीचे

निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट मे. केफिन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. (पूर्वीचे कार्वी फिनटेक

प्रायव्हेट लिमिटेड) श्री मो. मोहसिनुद्विन, वरिष्ठ व्यवस्थापक यांचेशी युनिट: ॲक्सेल्या सोल्युशन्स

इंडिया लिमिटेड, टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गांचीबावली फायनॅन्शियअल डिस्ट्रीक्ट,

नानकरामगुडा, हैदराबाद – ५०० ०३२, टेली: ०४० ६७१६ १५५९ ईमेल आयडी

सात वर्षे लाभांश हक्क न घेतलेला संबंधित शेअर्स देखील हस्तांतरित केला जाईल

हस्तांतरित करण्यासंबधीचे समभाग पडताळणी करण्यासाठी.

२०१३ - १४ आणि आयईपीएफला पुढील सूचनेशिवाय मूलभूत समभाग

शेअर्स प्रमाणपत्र दिले असल्यास त्यास पुरेशी नोटिस मानली जाईल.

१ जानेवारीपासून करोना रुग्ण भरती न करण्याचा निर्णय

मैदानावर ८०० खाटांचे मोठे करोना काळजी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये ६०० प्राणवाय आणि २०० अतिदक्षता (आयसीयू) खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.

तसेच उपचार व अन्य खर्च वाढल्याने आता हे केंद्र बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या के ंद्रात सध्या १५० करोना रुग्णांवर उपचार सुरू असून ते बरे होईपर्यंत हे के ंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे, तर १

जानेवारीपासन नव्या रुग्णांना उपचारांसाठी प्रवेश देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

याबाबत बोलताना विभागीय

अद्याप

आयुक्त सौरभ राव म्हणाले, 'मोठे करोना काळजी के द्र तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात आले होते. पृणे महापालिकेचे नायडु, बाणेर-बालेवाडी येथील करोना समर्पित रुग्णालय पिंपरी-चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि ऑटो क्लस्टर येथील समर्पित रुग्णालय येथील रुग्णांची संख्या कमी होत आहे. या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात

खाटा उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर १ जानेवारीपासून सीओईपी येथील करोना काळजी के द्रात नव्या करोना रुग्णांना भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

KIRLOSKAR FERROUS

INDUSTRIES LIMITED

Registered Office: 13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki

for the quarter and nine months ending 31 December 2020.

A Kirloskar Group Company

Pune - 411 003. (Maharashtra)

CIN: L27101PN1991PLC063223

महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप अनिश्चितताच

महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष पुणे : सावित्रीबाई फुले अध्यापन प्रक्रिया सुरू विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू होण्याबाबत करण्याबाबत प्राचार्यांकडून अनुकूलता दर्शवण्यात आली अनिश्चितताच आहे. महाविद्यालये सुरू करण्याबाबत आहे. त्या संदर्भात वेळोवेळी प्राचार्यांशी संवाद साधन त्यांची विद्यापीठाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या असल्या, तरी अद्याप मते विचारात घेण्यात आली. आता त्याबाबत निर्णय झालेला नाही. ४ जानेवारीला समितीचा अहवाल करोना संसर्गामुळे महाविद्यालयीन प्राप्त झाल्यावर पुढील निर्णय

विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेतला जाईल. सुरू आहे. राज्यात नववी ते बारावीचे **− डॉ. एन. एस. उमराणी**, प्रकुलगुरू वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ मान्यता दिल्यामुळे महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक कामकाज करण्यासंदर्भातील चर्चा सुरू झाली. या

पार्श्वभूमीवर पूणे, नगर आणि नाशिक

जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालये सुरू

व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.

Enriching Lives

करण्यासंदर्भात

बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत सध्या सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया, प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके, करोनाच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची शक्यता अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रथम सत्रातील प्रात्यक्षिकांचे काम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने महाविद्यालयात बोलवता येऊ शकेल का, या संदर्भातही आढावा घेण्यात आला.

समितीची ४ जानेवारीला पुन्हा एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत एकूण परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन महाविद्यालये प्रत्यक्ष करण्याबाबत समितीच्या शिफारशी असलेला अहवाल कु लगुरू डॉ. नितीन करमळकर यांना सादर करण्यात येईल. त्यानंतर कुलगुरूंकडून महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती समिती सदस्यांनी दिली.

मार्चपर्यंत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील सर्व भागांतील शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्या तरी दहावीचा अभ्यासक्रम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. पहिली ते दहावीच्या या सत्राची दिनदर्शिका शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे. अभ्यासक्रमातून वगळलेले भागही दिनदर्शिकेत समाविष्ट केल्यामुळे शिक्षक मात्र संभ्रमात आहेत.

नववी ते बारावीचे वर्ग काही भागांत सुरू झाले असले तरी राज्यातील अनेक भागांत वर्ग ऑनलाइनच भरत आहेत. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष भरणाऱ्या वर्गांचे या सत्राचे नियोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयार केले आहे. त्यानुसार पुढील दोन महिन्यांत दहावीचा सर्व अभ्यासक्रम पूर्ण होणे अपेक्षित आहे. दहावीच्या बहुतेक विषयांचे अध्यापन फेब्रुवारी अखेरीपर्यंत पूर्ण करून मार्चमध्ये

(पान ३ वरून) लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची मागणी करणारे अर्ज फायझर कंपनीपाठोपाठ सीरम इन्स्टिट्यट आणि भारत बायोटेक यांनी केले होते. भारत बायोटेक 'कोव्हॅक्सीन' नावाची लसनिर्मिती करत आहे. याआधी ९ डिसेंबरला समितीने

अद्धितीय

& Unique

शिक्षण विभागाकडून दिनदर्शिका प्रसिद्ध वगळलेल्या वर्षभरातील उजळणी करण्याचे

नियोजन विभागाने केले आहे. 'विद्यार्थ्यांना शिकवृन झाले असले तरी ते त्यांना उमजले आहे का? हे ऑनलाइन वर्गातुन पूर्णपणे कळू शकत

नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करणे. उजळणी, उत्तरपत्रिका सोडवण्याचा सराव करून घेणे आवश्यक आहे. असेही मत शिक्षकांनी व्यक्त केले 'येत्या काळात शाळा सुरू झाल्यानंतर राहिलेले घटक शिकवणे. उजळणी घेण्यासाठी एका वेळी मर्यादित विद्यार्थ्यांनाच शाळेत

मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे. शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण शाळांनी मार्चपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा असे विभागाने सुचवले आहे,

बोलावणे शक्य आहे. त्यामळे

मार्चपर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण

दिनदर्शिका

करण्याची

पाळणार ?'

पाटांमुळे संभ्रम

यंदा दहावीच्या अभ्यासक्रमातील काही पाठ वगळण्यात आले तर काही पाठांचा भारांश कमी करण्यात आला, मात्र विभागाने दिलेल्या दिनदर्शिकत वगळण्यात आलेल्या पाठ्यघटकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक संभ्रमात आहेत. विशेषतः भाषा विषयातील वगळलेले घटक शिकवण्याची अपेक्षा दिनदर्शिकेत व्यक्त करण्यात आली आहे

मात्र प्रत्यक्षात अनेक शाळांनी ऑनलाइन वर्गांच्या माध्यमातून जवळपास सर्व अभ्यासक्रम पर्ण केला आहे. एप्रिलमध्येच शाळांनी दहावीचे ऑनलाइन वर्ग सुरू केले होते. यंदा उन्हाळी सुट्टीही घेण्यात आली नाही. त्यात अभ्यासक्रमातील काही घटक कमी करण्यात आले.

लशीसाठी प्रतीक्षाच

तपशिलामुळे या कंपन्यांच्या अर्जावर निर्णय घेतला नव्हता. 'सीरम'ला संपूर्ण तपशील सादर करण्याची सूचना समितीने केली होती. तसेच 'भारत बायोटेक'ला समितीने तिसऱ्या टप्यातील चाचण्यांचा तपशील सादर

करण्यास सांगितले होते.

त्यानंतर बुधवारच्या बैठकीतही लशींच्या परवानगीबाबत निर्णय न झाल्याने भारतीयांना लशींसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता १ जानेवारीला होणाऱ्या समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रिटनची मात्र मान्यता *(पान ३ वरून)* करू, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. या लशीचे वितरण ४ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल आणि त्यानंतरच्या काही आठवड्यांत लसीकरणाची प्रक्रिया

आरोग्यमंत्री मॅट हॅंकॉक यांनी सांगितले. ऑक्सफर्ड किंवा फायझर-बायोएनटेकच्या लशीची पहिली मात्रा मिळणाऱ्या व्यक्तीला १२ आठवड्यांत दुसरी मात्रा देण्यात येईल. सर्वांना लस आणि करोनापासून दिर्घकालीन संरक्षणासाठी दुसरी मात्रा आवश्यक असेल, असे ब्रिटन राबविण्यात येईल, असे ब्रिटनचे सरकारने म्हटले आहे.

दि. ३०/१२/२०२०

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, ता. मावळ, जि. पुणे ई-निविदा मुदतवाढ

जा. क्र. १६/६२२५/२०

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मिळकर्तींचे स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सौंदर्यीकरण करणे व त्या अनुषंगाने येणारी सर्व कामे करणे या कामाची ई-निविदा जावक क्र. ६०३४/२०, दिनांक १५/१२/२०२० रोजी http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर सदर कामाची ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या कामाकरिता अर्ज करण्याची तारीख १७/१२/२०२० ते २८/१२/२०२० पर्यंत होती. या कामाकरिता Bid Submission End Date २८/१२/२०२०, सायं. ०५:०० पर्यंत होती. आवश्यक निविदा प्राप्त न झाल्याने या निविदेस दिनांक ०७/०१/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. प्राप्त झालेल्या निविदांमधून सर्वप्रथम तांत्रिक बोलीचा लिफाफा क्र. १ दिनांक ११/०१/२०२१ रोजी दुपारी १२:३० वाजता व वित्तीय बोलीचा लिफाफा दिनांक १२/०१/२०२१ रोजी दुपारी १२:३० वाजता उघडण्यात येईल. सही/- व शिका

मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद

Old Name -Somnath

Jaganath Malwatkar

New Name-Somnath

JagannathMalwadkar

My old name is

Shatrughan Kumar

Prajapati changed as

Kavilash Prajapati as

dated 30/12/2020

Sitaram Zepale

316/2020 dated

नवीन नाव- रिफउद्दीन

मोहम्मद्दीन शेख, जुने नाव-

रिफयुद्दीन मोहम्मद्दीन शेख.

माझे जुने नाव किशोर दत्तात्रय

बदलून नविन नाव किशोर

दत्तात्रय गायकवाड, गॅझेट

दिनांक - २४ डिसेंबर २०२०

महत्त्वपूर्ण निवेदन

ॲडव्हर्टाइजिंग कॉमी) स्वीकारण्यापूर्वी काळव

घेतली जात असली तरी त्याच्या आशयार्च

कन्टेन्ट) पडताळणी करणे शक्य होत नाहं

तरी, आपल्या वृत्तपत्रांमध्ये अथवा प्रकाशनांमध

नंबर पी.-२०४०३०५

30/12/2020.

new name Shatrughan

per Affidavit no P - 317/

My old name is Sacheen

changed as new name

per Affidavit no P -


Sachin Sitaram Zeple as

Adhaar Card 5942 4870

0090279817-1

0090279832-4

0090279832-3



For Kirloskar Ferrous Industries Limited Mayuresh Gharpure Company Secretary Telephone: (020) 66084645 • Fax: (020) 25813208

E-mail: investor@kfil.com · Website: www.kirloskarferrous.com

NOTICE

Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of

the Company is scheduled to be held on Monday, 25 January 2021 to consider, inter-alia, the Unaudited Financial Results of the Company

Mark bearing word "Kirloskar" in any form as a suffix or prefix is owned by 'Kirloskar Proprietary Limited' and 'Kirloskar Ferrous Industries Limited' is the Permitted User.



जन्म व मृत्यू/ जन्म व मृत्यू

२०२०-२०२१ विभाग

- पुणे महानगरपालिका -निविदा प्रक्रिया कक्ष

जाहिरात क्र. १/५८३, दिनांक ३०/१२/२०२०

निविदा विक्री कालावधी दिनांक- ३१/१२/२०२० ते ०८/०१/२०२१, वेळ- दुपारी २.३० पर्यंत. निविदा स्वीकृती दिनांक- ३१/१२/२०२० ते ०८/०१/२०२१, वेळ- दुपारी २.३० पर्यंत.

तांत्रिक निविदा उघडणे प्रक्रिया दिनांक - ११/०१/२०२१, दुपारी ४.०० वा.							
निविदा क्र.	खात्याचे नाव	कामाचे नाव	निविदा संच किंमत रुपये				निविदाविषयक जबाबदार व्यक्तीचे नाव व दूरध्वनी क्रमांक
पीएमसी/ आरोग्य/	आरोग्य विभाग	सन २०२०-२१ सालासाठी आरोग्य खाते- जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकरिता	४१५/-	८,९१,०००/-	८९१०/-	०२ महिने	डॉ. कल्पना बळीवंत, ०२०-२५५०१२२५

पुणे म.न.पा.ची वरील कामे ही अनुभवी/ म.न.पा. मान्यताप्राप्त/ शासन मान्यताप्राप्त ठेकेदारांकडून (कामासाठीच्या पूर्वगणन पात्रता अटी टेंडर सेटमध्ये नमूद केल्यानुसार) करून घ्यावयाची आहेत.

सदर कामांबाबत निविदा अटी, शर्ती इ. बाबतचा सर्व तपशील निविदा संचामध्ये नमूद केला असून, सदर कामाचे निविदा संच www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. निविदा संचाची विक्री व स्वीकृती सदर वेबसाईटवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून, सर्व निविदा बी-२ पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

निविदा विक्रीच्या शेवटच्या दिवशी निविदा संच प्राप्त न झाल्यास व स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी ऑनलाईन सादरीकरण न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी टेंडरदाराची राहील.

> (डॉ. कल्पना बळीवंत) सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका

रजिस्टर बायडिंग स्कॅनिंग करणे व

त्याची हार्डडिस्क तयार करणे.

(डॉ. आशिष भारती) आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका

सोमनाथ- गिरनार-

७/२/२०२१, गोवा

- गोकर्ण- शिरसी-

22/02/2022,

24/02/2028

कोकणदर्शन-



दिनांक : ३०, डिसेंबर, २०२०

ठिकाण : पुणे

डिपॉझिटरीला सुचित करेल.

समभागधारक हक्क सांगू शकतात

mohsin.mohd@kfintech.com येथे संपर्क साधावा.

कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड

कंपनी सचिव

निनाद उमराणीकर

नोंदणीकृत कार्यालय : दुसरा मजला, सिटी पॉईंट, ढोले पाटील रोड, पुणे-४११००१. दुरध्वनी क्रमांक :+९१ २० ६६२२६५००, फॅक्स क्र. :+९१ २० ६६२२६५११ Email: investorrelation@koltepatil.com website: www.koltepatil.com

पोस्टल बॅलट आणि दूरस्थ ई-मतदानाबाबत माहितीठी सूचना

ॲक्सेलिया सोल्युशन्स इंडिया लिमिटेड करिता

कंपनीज ॲक्ट, २०१३(ॲक्ट) चे कलम ११० आणि असल्यास अन्य तरतुदी आणि त्यासह वाचल्या जाणा–या कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) रूल्स, २०१४ जे वेळोवेळी अस्तित्वात आहेत (''रूल्स'') (कायदेशीर सुधारणा आणि फेर– अंमलबजावणी) सेबीचे रेग्युलेशन्स ४४ (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कयरमेंटस्), रेग्युलेशन्स २०१५ (''सेबी रेग्युलेशन्स''), सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४, १७, २२ आणि ३३/२०२० दिनांक अनुक्रमे ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १५ जून २०२० आणि २८ सप्टेंबर २०२० जे कंपनी व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए सर्क्यूलर्स'') जारी केलेले परिपत्रक आणि अन्य लागू असलेले कायदे आणि नियम यांच्या अधीन राह्न, कंपनीच्या सभासदांच्या पुढे नमूद करण्यात आलेला ठराव (आलेले ठराव) मंजूर करण्यासाठी पोस्टल बॅलेटव्दारे, दूरस्थ ई—मतदानामार्फत अनुमती घेण्यात येत आहे

अनु अम	
9	कोलते-पाटील आयव्हेन टाऊनशिपस्(पुणे) लिमिटेड, कंपनीची उप कंपनी व भागीदारी कंपनी (रिलेटेड पार्टी), ह्या उप कंपनी व भागीदारी कंपनीने घेतलेल्या कर्ज सुविधांकरिता कॉर्पोरेट हमी रू. २०० करोड पर्यंतची देणे.

एमसीए परिपत्रकांची पूर्तता करून, तपशील असलेले निवेदन (''नोटीस'') आणि पोस्टल बॅलटची सुचना गुरूवार, ३१ डिसेंबर २०२० रोजी, इलेक्ट्रॉनिक पध्दतीने अशा सभासदांना पाठविण्यात येत आहे की, ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी डिपॉझिटरी पार्टीसिपंट (सिपंटस्) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अणि ज्यांची नावे कट–ऑफ–डेटला म्हणजे शुक्रवार १८ डिसेंबर, २०२० रोजी रजिस्टर ऑफ मेंबर्स/रेकॉर्ड ऑफ डिपॉझिटरीज् यांच्याकडे आहेत.

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.koltepatil.com सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. संकेतस्थळ www.evotingindia.com बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. यांचे संकेतस्थळ www.nseindia.com येथेही उपलब्ध आहे. कट-ऑफ डेटला जी व्यक्ती सभासदर नाही, तिने ही सूचना फक्त माहितीच्या हेतूने आहे असे समजावे. सभासदांनी त्यांचा होकार अथवा नकार दूरस्थ ई–मतदानाव्दारे

सदर कायदयाचे सेक्शन १०८ आणि त्यासह वाचल्या जाणा-या सेबी रेग्युलेशन्स ४४ चे रूल २० मधील तरतुदींनुसार कपंनीने आपल्या सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदानाची सुविधा पुढे नमूद केलेल्या कालवधीत त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. यांची सेवा प्राप्त केली आहे आणि मतदानाचा कालावधी संपल्यानंतर ही पध्दती दूरस्थ ई–मतदानासाठी बंद होईल.

गुरूवार ३१ डिसेंबर २०२० (सकाळी ९.०० वाजता, भारतीय प्रमाणवेळ)
गुरूवार ३१ डिसेंबर २०२० (सकाळी ९.०० वाजता, भारतीय प्रमाणवेळ) शुक्रवार २९ जानेवारी २०२१ (सकाळी ५.०० वाजता, भारतीय प्रमाणवेळ)

कट–ऑफ–डेटला म्हणजे शुक्रवार १८ डिसेंबर २०२० रोजी ज्या सभासदांची नावे रजिस्टर ऑफ मेंबर्स/रेकॉर्ड ऑफ डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहे त्यांनाच फक्त दूरस्थ ई-मतदानाची सुविधा उपलब्ध होईल. एकदा सभासदाने मतदान केले की, त्यानंतर त्यात बदल करता येणार नाही. जे सभासद कंपनीचे समभाग अप्रत्यक्ष पध्दतीत, प्रत्यक्ष पध्दतीत धारण करतात त्या सभासदांसाठी आणि ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल नोंदविलेले नाहीत, त्यांसाठी दूरस्थ ई-मतदान पध्दतीव्दारे मतदानाची तपशीलवार माहिती व सूचना या सूचनेचा एक भाग आहेत.

कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. सुरेश देऊळकर (एफसीएस १३२१) आणि ते उपलब्ध नसल्यास श्री. श्रीधर मुदलियार (एफसीएस ६१५६) मे. एसव्हीडी ॲण्ड असोसिएट्स, प्रॅक्टीसिंग कंपनी सेक्रेटरीज यांची पारदर्शक पध्दतीने पोस्टल बॅलट प्रक्रिया (दूरस्थ ई-मतदानव्दारा) पूर्ण करण्यासाठी निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दूरस्थ ई-मतदानाव्दारे करण्यात आलेल्या पोस्टल बॅलटचा निकाल (निरिक्षकांच्या अहवालासह) रविवार, ३१ जानेवारी २०२१ रोजी सायं. ५.०० पूर्वी (भारतीय प्रमाणवेळ) जाहीर करण्यात येईल. सदरचे निकाल कंपनीचे संकेतस्थळ www.koltepatil.com वर घोषित करण्यात येईल, त्याचबरोबर डिपॉझिटरीज्, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड यांना कळविण्यात येईल.

पोस्टल बॅलेट आणि दुरस्थ ई–मतदानासंबंधी कोणतीही शंका वा समस्या असल्यास, सभासदांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा ः श्री. विनोद पाटील, कंपनी सचिव आणि कंप्लायन्स अधिकारी, दुसरा मजला, सिटी पॉईंट, ढोले-पाटील मार्ग, पुणे-४११००१ दुरध्वनी क्र. ०२०–६६२२६५००, फॅक्स क्र. ०२०– ६६२२६५९९

ई-मेल पत्ता : investorrelation@koltepatil.com

ठिकाण : पुणे दिनांक : ३१ डिसेंबर २०२० कोलते-पाटील डेव्हलपर्स लि. करीता

सही /-श्री. विनोद पाटील कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स अधिकारी मेंबरशिप नं. A13258



व्यवसाय

व्यवसायावषयक

शासकीय योजने अंतर्गत मसाले, गारमेंट, विविध फूड प्रक्रिया, पोल्ट्री, डेरी, शेळी फार्म, मतस्य व्यवसायासाठी-9920579060 मेहनती घरगुती गृहिणीसाठी रोज रोखीत व्यवसायासाठी-9867934314.

0070725520-1

कर्जविषयक

प्रधानमंत्री जनधन योजनाअंतर्गत मुद्रा Future Finance समस्त लोन मात्र २४ तासांत, २% व्याज ५०% सूट महिलांसाठी. 8979596870,

8126257282. 0070725603-

मालमत्ताविषयक

तळेगाव स्टेशनजवळ यशवंतनगर येथे बालाजी मंदीरासमोर १ बीएचके आणि २ बीएचके फ्लॅट्स उपलब्ध, भिडे लाइफस्टाईल वर्ल्ड. संपर्क- ८१०८११९८०३/ ሪየ০ሪየየየሪ০४ RERA-P 52100026125

0090279328-1

visit us at WWW.LOKSATTA.COM

नवी मुंबई, मुंबई, पुणे, नासिक शहरात उपनगरात तयार प्लॉट बंगलो रो-हाऊस

जिमनी खरेदी विक्री भाडे

करारसाठी-

9175284426/

9920579060. 0070725470-1

मुंबई, पुणे, नासिक, डहाणू जवळच डेव्हलप अनडेव्हलप फार्महाऊस प्लॉट. महाबळेश्वर, कोकण, गोव्यात विविध प्रॉपर्टीसाठी-8855921341/

8010059340. 0070725467-1

यात्रासहल

अष्टविनायक दर्शन-जेजुरी आळंदी-प्रतीबालाजीसह 3,251/-, 3 दिवस, शुक्रवारी तुळजापूर-पढरपूर-गाणगापूर-अक्कलकोटसह 3,251/-, 4 दिवस, गुरुवारी

गणपतीपुळे-पावस-डेरवण-रत्नागिरीसह 4,751/-, 4 दिवस, गुरुवारी कोल्हापूर-ज्योतिबा-पन्हाळा-नरसोबाची वाडीसह 3,251/-, 3 दिवस, शुक्रवारी 9820962500 9819453043 829104616 0251-2212655

www.deshpandetours.com 0070724661-9-1 श्री स्वामी समर्थ मठ, वसई आयोजित नर्मदा परिक्रमा यात्रा २१ जानेवारी ते ९

फेब्रुवारी २०२१ (२० दिवस). संपर्क-9930607550 0070725552-1

विनोद हॉलिडेज द्वारका-विनोद हॉलिडेज राजस्थान (मेवाड- मारवाड) ३/२/२०२१, पुरी, भुवनेश्वर, कलकत्ता, गंगासागर ६/२/२०२१, नेपाळ- ५/३/२०२१, संपूर्ण हिमाचल १६/०२/२०२१, मुरुडेश्वर ५/३/२०२१, केरळ-इडगुंजी २१/०१/२०२१, कन्याकुमारी ९/०२/२०२१, बांधवगड-१८/२/२०२१, श्री दत्त जबलपूर- २३/०२/२०२१, परिक्रमा १९/१/२०२१, नर्मदा परिक्रमा चित्तौडगड- माऊंटअब्-उदयपूर- २२/०२/२०२१, १९/०३/२०२१, मनाली-९/०२/२०२१, हेद्राबाद-लहलडाख श्रीशैल्यम (रामोजीसह) ०२/०५/२०२१, चारधाम, १७/३/२०२१, सुंदरबन-उत्तराखंड २१/०५/२०२१, अमृतसर- काश्मिर-कलकत्ता- १६/२/२०२१, आनंदवन- हेमलकसा-वैष्णोदेवी १४/०४/२०२१, सोमनाथ- ताडोबा-अमृतसर- धरमशाला-डलहोसी १५/०५/२०२१,

२१/०१/२०२१, ९/०२/२०२१, बैंगलोर-उटी- मैसूर-28/03/2028 १८/०४/२०२१, सहल खर्चात सर्व बाबी समाविष्ट. संपर्क : 4395666888

९३७२४५३७६२.



नावात बदल I, Shadab Jamil Adhikari S/O SH. Jamil Ahmed Abdul Rehman Adhikari R/O D-702 Suyog Paradise, Inside Amba Vatika Soc, Nibm Road, Kondhwa, Pune 411048 Have changed My Name To Shadab Jamil Ahmed Adhikari For All Future Purposes.

0070725469-2

0070691979-8

I, Sonia , spouse of Gulshna Rana, Resident of Bahmani, Gurdaspur, Punjab - 143532 have changed my name from Sonia to SONIA MANHAS vide Affidavit dt. 28/12/2020 before Jyoti Wadhwani ,Advocate andNotarypune

आसाम- मेघालय-

खर्चात सर्व बाबी

समाविष्ट. संपर्क

\89809990898

९३७२४५३७६२.

१९/०४/२०२१, सहल

अरुणाचल

0090279842-1

We, Nimish Harshadrai Gandhi and Parul Nimish Gandhi have changed our minor son's name from Parva Nimish Gandhi to Parv Nimish Gandhi.

0070725574-1

I JC-731807W Subedar Virender Kumar Changed My Son's Name From Vikash Sharma to Vikas Sharma and Birth Date From 27/03/1997 to 06/11/1996 Affidavit-2538/2020 Dated: 17/12/2020

0090279829-1

I have changed my name after marriage from Bharati Sidhappa Gadkari to new name Pallavi Pandit Kumbhar vide Aadhar No. 622915310887

I, Videya Kurkute spouse of No. 14833361W Rank Nk Name Murkute V. M. declares my wrong name Videya Kurkute corrected to Murkute Vidhya Vitthal vide Affidavit No. 3495/2020

0090279833-2

Name From Tejes Sunil Salunke to Tejas Sunil Salunke Vide Gazette No.205283 Dated: 14/10/2020

I Have Changed My

0090279829-2

My old name is Hansaben Lilarambhai Thakwani changed as new name Hansa Lilaram Thakwani as per Affidavit no P -315/2020 dated 30/12/2020.

0090279832-2

Old Name-Bapurao Vithoba Satav New Name-Bapusaheb Vithoba Satav Adhaar Card No 914811708715



प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील जाहिरातद

सहयोगी संस्था अथवा व्यक्तीबरोब व्यवहार केल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचे नुकसा-व हानी ज्ञाल्यास त्यासाठी अववा संबंधित बाहिरातीतील आशयासाठी द इंडियन एक्स्ब्रेस (प्रा.) सिमिटेडला जवाबदार ठरविता येगाः नाही, त्यामुळे वाचकांना आमही असा सल्ला देतो की, जहिंगतदारांना कोगतीही स्वकम प्रेकिट करण्यापूर्वी अथवा त्यांच्याबरोबर कोणत्याहं वरुपाचे संमतिपत्र कार्यसिद्ध करण्यापुर्वी अथव एखाद्या जाहिरातीवर आधारित कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी हरण्याची खबरदारी ध्यावी



KIRLOSKAR FERROUS INDUSTRIES LIMITED

Date: 30 December 2020

Registered Office: 13. Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune - 411 003. (Maharashtra) CIN: L27101PN1991PLC063223



Enriching Lives

Mayuresh Gharpure

NOTICE Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 25 January 2021 to consider, inter-alia, the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ending 31 December 2020.

This intimation is also available at the website of the Company www.kirloskarferrous.com and that of the BSE Limited www.bseindia.com

For Kirloskar Ferrous Industries Limited

Place: Pune Company Secretary Telephone: (020) 66084645 + Fax: (020) 25813208 E-mail: investor@kfil.com · Website: www.kirloskarferrous.com

Mark bearing word "Kirloskar" in any form as a suffix or prefix is owned by 'Kirloskar Proprietary Limited' and 'Kirloskar Ferrous Industries Limited' is the Permitted User.

accelya

ACCELYA SOLUTIONS INDIA LIMITED

Registered Office: Accelva Enclave, 685/2B & 2C, 1st Floor, Sharada Arcade, Satara Road, Pune - 411 037 Tel: +91-20-6608 3777 Fax: +91-20-24231639 Email: accelyaindia.investors@accelya.com Website: w3.accelya.com CIN: L74140PN1986PLC041033

NOTICE

(For the attention of equity shareholders of the Company) Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority (IEPF) Dividend Account

Notice is hereby given to the members pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013, read with Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules") that the interim dividend declared for the financial year 2013-14, which remained unclaimed for a period of seven years will become due for transfer to the IEPF. The corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders and the details of such shares liable to be transferred to IEPF are also made available on the website of the Company w3.accelya.com. Shareholders are requested to refer to weblink https://ris.kfintech.com/services/IEPF/IEPFUnpaidQry.aspx?q=%2fYRi1%2bG2efl%d to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to

Concerned shareholders are requested to claim the interim dividend declared for the financial year 2013-14 and onwards on or before 14th March, 2021, failing which the Company, with a view to adhering the requirements of the Rules, shall transfer the interim dividend for the financial year 2013-14 and the underlying shares to the IEPF without any further notice.

Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into Demat form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the Demat account of the IEPF.

Concerned shareholders may further note that the details made available on the above link should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, KFin Technologies Private Limited, Mr. Mohd. Mohsinuddin, Senior Manager, at Unit: Accelya Solutions India Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500032. Tel: 040 6716 1562 email ID: mohsin.mohd@kfintech.com.

For Accelya Solutions India Limited

Place: Pune

Date: 30" December, 2020

Ninad Umranikar Company Secretary

POST OFFER PUBLIC ANNOUNCEMENT ASHOK ALCO-CHEM LIMITED ("TARGET COMPANY")

CIN: L24110MH1992PLC069615 Registered Office: 12/13, Jeevan Udyog Building; 278, Dr. D N Road, Fort,

Mumbai - 400 001. Telephone: +91 22 66106338 Contact Person: Seema Gangawat, Company Secretary and Compliance Officer, E-mail: secretarial@ashokalcochem.com; Website: www.ashokalcochem.com

This Post Offer advertisement is being issued by Pioneer Investcorp Limited ("Manager to the Offer"), on behalf of Manan Chetan Shah ("Acquirer"), in compliance with Regulation 18 (12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, to acquire up to 11,96,090 (Eleven Lakh Ninety Six Thousand and Ninety Only) fully paid-up equity shares of face value of Rs. 10 each (Rupees Ten each) ("Offer Shares"), representing 26% of the Fully Diluted Total Paid-Up Equity Share Capital of the Target Company, as of the tenth working day from the closure of the tendering period of the Open Offer ("Voting Share Capital"), from the Eligible Equity shareholders of the Target Company for cash at a price of Rs.22.55 (Rupees Twenty Two and Paise Fifty Five only). The detailed public statement dated September 1, 2020 ("DPS") with respect to the Offer was published on September 1, 2020 in Financial Express - English (All Editions), Jansatta - Hindi (All Editions), and Mumbai Lakshdeep - Marathi (Mumbai Edition) (hereinafter collectively referred to as "Published Newspapers"). Capitalised terms used but not defined herein shall have the meanings ascribed to such terms in the letter

Pioneer Investoorp Ltd.

 Name of the Target Compar 	1	
500 to 1000 ft	y	

- Ashok Alco-Chem Limited Name of the Acquirer(s) and PAC Manan Chetan Shah ("Acquirer")
- Name of the Manager to the Offer Name of the Registrar to the Offer : Link Intime India Private Limited
- Offer Details:

- Date of Opening of the Offer : Wednesday, November 25, 2020 Date of Closure of the Offer : Wednesday, December 9, 2020

Date of Payment of Consideration : Wednesday, December 23. 2020 Details of Acquisition:

1+	Details of Acquisition:	- //	
SI. No.	Particulars	Proposed in the Offer Document*	Actual **
7.1	Offer Price	Rs. 22.55	Rs. 22.55
72	Aggregate number of shares tendered	11,96,090	685
7.3	Aggregate number of shares accepted	11,96,090	685
7.4	Size of Offer (Number of shares multiplied by offer price per share)	Rs.2,69,71,830	Rs.15,447
7.5	Shareholding of the Acquirer before Agreements/Public Announcement (No & %)	0(0%)	0(0%)
7.6	Shares Acquired by way of Agreements* Number % of Fully Diluted Equity Share Capital	25,18,632 (54.75%)	25,18,632 (54.75%)
7.7	Shares Acquired by way of Open Offer (assuming full exercise of eligible employee stock options) Number % of Fully Diluted Equity Share Capital	11,96,090 (26%)	685 (0.02%)
7.8	Shares Acquired after Detailed Public Announcement Number % of Fully Diluted Equity Share Capital	Nil Nil	Nil Nil
7.9	Post offer share holding of Acquirer* Number % of Fully Diluted Equity Share Capital	11,96,090 (26%)	685 (0.02%)
7.10	Pre & Post offer shareholding of the Public Number % of Fully Diluted Equity Share Capital	Pre 20,79,711 (45.21%)	Post 20,81,026** (45.24%)

Indirect acquisition through Aura Alkalies and Chemicals Pvt. Ltd. ** Post this open offer, the holdings of both Mr. Sunil Shah and HK Dealers Private Limited of 1000 shares each shall be reclassified as part of the Public subject to the compliance of Regulation 31A of the LODR Regulations.

- The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers), 2011.
- A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Ltd. and the Target Company.

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER Pioneer Investcorp Limited

SEBI Regn. No. INM 000002988 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai - 400 021 Tel. Nos. (022) 6618 6633, Fax No. (022) 2204 9195, E Mail ID: amitc@pinc.co.in Contact Person : Mr. Amit Chandra

On behalf of the Acquirer

Manan Chetan Shah Place: Mumbai





PGIM India Asset Management Private Limited

(Erstwhile DHFL Pramerica Asset Managers Private Limited)

2nd Floor, Nirlon House, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400 030. Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100 CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446

NOTICE CUM ADDENDUM [No. 34 of 2020-21]

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT ('SID') AND KEY INFORMATION MEMORANDUM ('KIM') OF PGIM INDIA DIVERSIFIED EQUITY FUND Change in fundamental attributes of PGIM India Diversified Equity Fund Notice is hereby given that, PGIM India Asset Management Private Limited (erstwhile DHFL Pramerica Asset Managers Private Limited) and PGIM India Trustees Private Limited (erstwhile

DHFL Pramerica Trustees Private Limited), the asset management company and trustee company of PGIM India Mutual Fund ("PGIM India MF") have decided to change the name, type and asset allocation of PGIM India Diversified Equity Fund.

PGIM India Diversified Equity Fund is an open ended equity scheme investing across large cap, mid cap, small cap stocks ("the Scheme"). The Scheme is positioned in the Multi Cap Fund category as per the SEBI circular dated October 6, 2017 on Categorisation and Rationalisation of Mutual Fund Schemes.

SEBI vide its circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/228 dated November 06, 2020 has introduced Flexi Cap Fund as a new category of open ended fund under Equity schemes. Flexi Cap Funds offer the flexibility to dynamically invest across large cap, mid cap and small cap stocks with 65% of the total assets of the scheme being invested in equity & equity related instruments.

The current positioning of PGIM India Diversified Equity Fund satisfies the characteristics of a "Flexi Cap Fund" as specified by SEBI, and accordingly it is proposed to change the name and type of the Scheme. In addition to this, it is proposed to change the asset allocation of the Scheme by permitting investment in overseas securities, investment in debt instruments having structured obligations / credit enhancements and participation in corporate bond repo transactions by the Scheme. Details of existing and proposed changes are as follows:

Particulars	Existing Scheme Features	Proposed Scheme Features
Name of the scheme	PGIM India Diversified Equity Fund	PGIM India Flexi Cap Fund
Type of scheme	Multicap Fund-An open ended equity scheme investing across large cap, mid cap, small cap stocks	Flexi Cap Fund - An open ended dynamic equity scheme investing across large cap, mid cap, small cap stocks
Scheme Category	Multi Cap Fund	Flexi Cap Fund

Asset Allocation

	Indicative (% of tot	Risk Profile		
Instruments	Min	Max	High / Medium / Low	
Equity & Equity Related Instruments	65%	100%	High	
Cash, Money Market, Debt Securities, Liquid & Debt schemes of PGIM India Mutual Fund	0%	35%	Low to Medium	

Website: www.pgimindiamf.com

debt, derivatives in fixed income instruments and repos/ reverse repos in fixed income instruments. Subject to the SEBI (Mutual Funds) Regulations corporate bonds. Subject to the SEBI (Mutual Funds) Regulations and in accordance with Securities Lending Scheme, 1997, SEBI Circular No. accordance with Securities Lending Scheme, 1997, SEBI Circular No. MFD/ MFD/CIR/01/047/99 dated February 10, 1999, SEBI Circular No. SEBI/IMD/CIR CIR/01/047/99 dated February 10, 1999, SEBI Circular No. SEBI/IMD/CIR No.14/187175/2009 dated December 15, 2009 and framework for short selling No.14/187175/2009 dated December 15, 2009 and framework for short selling and borrowing and lending of securities notified by SEBI vide Circular No.MRD/ and borrowing and lending of securities notified by SEBI vide Circular No.MRD/ DoP/SE/Dep/Cir-14/2007 dated December 20, 2007, as may be amended DoP/SE/Dep/Cir-14/2007 dated December 20, 2007, as may be amended from time to time, the Scheme may engage in short selling of securities. The Scheme Scheme may also engage in securities lending; provided however that the may also engage in securities lending; provided however that the Scheme shall not deploy more than 20% of its net assets in securities lending and not more than 5% of the net assets of the Scheme will deployed in securities lending to any single counterparty.

The Maximum exposure to derivatives shall not exceed 50% of net assets of the scheme. The Scheme may take derivatives position based on the opportunities available subject to the guidelines issued by SEBI from time to time and in line with the investment objective of the Scheme. These may be taken to hedge the portfolio, rebalance the same or to undertake any other strategy as permitted under SEBI (Mutual Funds) Regulations from time to time. However, the exposure to short positions in the scheme using stock or index derivatives shall be only for hedging purposes. In terms of SEBI Circular no Cir/ IMD/ DF/ 11/ 2010 dated August 18, 2010, the cumulative gross exposure through equity, debt and derivative positions shall not exceed 100% of the net assets of the scheme.

The Maximum exposure to Liquid & Debt schemes of PGIM India Mutual Fund shall not exceed 10% of net assets of the scheme and the AMC would not charge any investment management fees on such investments. The investment in the debt & liquid schemes of PGIM India Mutual Fund will be made only on situations where suitable investment opportunities are not available in the debt segment, given the size of the debt allocation or any other considerations. There may be situations where the debt allocation under the Scheme may be lesser than the minimum market ticket size of debt securities, in which case the Scheme may not be able to invest directly into debt securities.

Pending deployment of funds of the Scheme in securities in terms of the investment objective of the Scheme the AMC may park the funds of the Scheme in short term deposits of scheduled commercial banks, subject to the guidelines issued by SEBI vide its circular dated April 16, 2007, as amended from time to time.

		allocations al assets)	Risk Profile
Instruments	Min	Max	High / Medium / Low
Equity & Equity Related Instruments	65%	100%	High
Money Market, Debt Securities, Liquid & Debt schemes of PGIM India Mutual Fund	0%	35%	Low to Medium

The Scheme does not intend to invest in overseas/foreign securities, securitized | The Scheme does not intend to invest in securitized debt and derivatives in from time to time, the Scheme may engage in short selling of securities. The Scheme shall not deploy more than 20% of its net assets in securities lending. If the Scheme decides to invest in foreign securities, such investments will not exceed 25% of the net assets of the Scheme.

> The scheme may invest in debt instruments having structured obligations credit enhancements which shall not exceed 10% of the debt portfolio of the scheme and group exposure in such instruments shall not exceed 5% of the debt portfolio of the scheme.

> The scheme may participate in corporate bond repo transactions and in accordance with extant SEBI/RBI guidelines and any subsequent amendments thereto specified by SEBI and/or RBI from time to time. Gross exposure of the scheme to repo transactions in corporate debt securities shall not be more than 10% of the net assets of the scheme.

> The Maximum exposure to derivatives shall not exceed 50% of net assets of the scheme. The Scheme may take derivatives position based on the opportunities available subject to the guidelines issued by SEBI from time to time and in line with the investment objective of the Scheme. These may be taken to hedge the portfolio, rebalance the same or to undertake any other strategy as permitted under SEBI (Mutual Funds) Regulations from time to time. However, the exposure to short positions in the scheme using stock or index derivatives shall be only for hedging purposes. In terms of SEBI Circular no Cir/ IMD/ DF/ 11/ 2010 dated August 18, 2010, the cumulative gross exposure through equity, debt and derivative positions shall not exceed 100% of the net assets of the scheme

> The Maximum exposure to Liquid & Debt schemes of PGIM India Mutual Fund shall not exceed 10% of net assets of the scheme and the AMC would not charge any investment management fees on such investments. The investment in the debt & liquid schemes of PGIM India Mutual Fund will be made only on situations where suitable investment opportunities are not available in the debt segment, given the size of the debt allocation or any other considerations. There may be situations where the debt allocation under the Scheme may be lesser than the minimum market ticket size of debt securities, in which case the Scheme may not be able to invest directly into debt securities.

> Pending deployment of funds of the Scheme in securities in terms of the investment objective of the Scheme the AMC may park the funds of the Scheme in short term deposits of scheduled commercial banks, subject to the guidelines issued by SEBI vide its circular dated April 16, 2007, as amended from time to time.

Aniruddha Naha (for Equity Investments) and Mr. Anandha Padmanabhan (for

Name of Fund Manager(s)

Aniruddha Naha (for Equity Investments)

Date"). Further, SEBI vide its communication dated December 30, 2020 has taken note of above changes.

Overseas Investments) The Board of Directors of PGIM India Asset Management Private Limited and PGIM India Trustees Private Limited vide resolutions dated November 20, 2020 and December 25, 2020 have approved the proposal for change in name and type of the Scheme and enabled investment in overseas securities by the Scheme, with effect from January 31, 2021 ("Effective

The change in type of the Scheme and change in asset allocation of the Scheme tantamounts to change in the fundamental attributes of the Scheme in terms of SEBI circular SEBI/HO/ IMD/DF3/CIR/P/2020/228 dated November 06, 2020 and Regulation 18(15A) of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996. Such fundamental attribute changes can be carried out only after the unit holders of the Scheme have been sent written communication to provide them with an option of exiting from the scheme within a period of 30 days at the prevailing net asset value ("NAV") without being charged an exit load ("Exit Option").

Accordingly, this Notice serves as a communication to the unit holders of the Scheme about the Fundamental Attribute Changes as described above and each unit holder of Scheme is hereby given an option to exit his / her / its investment in the Scheme at the prevailing NAV without exit load, if any. A letter detailing above changes is being separately sent to the unitholders of the Scheme

The exit option will be available to all the unit holders of the Scheme as per the records of KFin Technologies Pvt Ltd. (the "Registrar"), as at the close of business hours on December 30, 2020. The option to exit without exit load can be exercised from January 01, 2021 to January 30, 2021 (both days inclusive) ("Exit Option Period") within cut-off timelines of the Scheme. All transaction requests received after January 30, 2021, will be subject to load, as may be prevailing at that time in the Scheme

Redemption / Switch requests may be lodged at any of the Official Points of Acceptance of PGIM India MF by filling out the redemption / switch request slip provided in Exhibit 2 of the Letter to Unitholders or by filling the transaction slips and submitting the same duly signed as per the mode of holding or through depository participant (in case of units held in electronic (demat) mode, or through our website as well as the mobile application. For list of Official Points of Acceptance, please visit our website www.pgimindiamf.com. The redemption payment will be made within 10 business days of receipt of valid redemption request to those unit holders who choose to exercise their Exit Option. Unit holders who have pledged / encumbered their units will not have the option to exit unless they procure a release of their pledges / encumbrances and appropriately communicate the same to PGIM India MF / Registrar prior to submitting their redemption / switch requests during the exit option period. In case a lien is marked on units held by a unit holder or units have been frozen / locked pursuant to an order

of a governmental authority or a court, redemption / switch out can be executed only after the lien / order is vacated / revoked within the Exit Option Period specified above. If you have no objection to the proposed Fundamental Attribute Changes, no action needs to be taken by you. This offer to exit is merely an option and is not compulsory.

Please note that unit holders who do not opt for redemption on or before January 30, 2021 shall be deemed to have consented to Fundamental Attribute Changes as specified in this notice.

In case you require any further information / assistance please contact: PGIM India Asset Management Private Limited

2nd Floor | Nirlon House | Dr. Annie Besant Road | Worli | Mumbai- 400030 Telephone No. 1800 266 7446 | E-mail: care@pgimindia.co.in

Place: Mumbai

Registrar, KFin Technologies Private Limited

Unit- PGIM India Mutual Fund

No. 23, Cathedral Garden Road, Nungambakkam, Chennai 600 034

This Notice-cum-Addendum forms an integral part of SID and KIM of the Scheme, as amended from time to time. All the other terms and conditions of SID and KIM of the Scheme will remain unchanged.

For PGIM India Asset Management Private Limited

(Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Authorized Signatory

Date: December 30, 2020 MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.